


(बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र)



कल्याण महानगरपालिका, कल्याण

विभाग

प्रसिद्ध

जा.क्र.कडोमारा/नगर/वापि/२७ गवे/२०३९-२०१९

दिनांक : ९४/९९/२०९८

प्रति,

श्री. दशरथ सुकन्धा महारे व श्री. नामदेव सुकन्धा महारे.  
कुमु.प.धा. - मे. वैष्णवी डेव्हलपर्स तरफे श्री. नविन भिवा महारे  
द्वारा - जॉन वर्गीस, कल्याण (वास्तुशिल्पकार)  
स्थापत्य अभियंता - श्री. मनोहर पाटील, डॉ.विवली.

विषय:—मौजे चिंचपाडा, स.नं. २०, हि.नं. २२ या भूखंडावर बांधकाम प्रारंभ परवानगी मिळण्यावत.

संदर्भ:—आपला दि. २०/०१/२०१९ रोजीचा वास्तुशिल्पकार श्री. जॉन वर्गीस यांच्यार्फत  
सादर केलेला प्रस्ताव क्र. १११०७२०००१६८.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे  
कलम ४५ नुसार स.नं. २०, हि.नं. २२, मौजे चिंचपाडा मध्ये ७/१२ उतान्यानुसार २०००.०० चौ.मी. थेंगाच्या  
भूखंडापैकी किमान हददीनुसार प्राप्त होणाऱ्या १९१०.०० चौ.मी. थेंगाच्या भूखंडावर शासनाचे दि. २०/०१/२०१९  
रोजीचे ह.वि.ह. धोरणानुसार १८.०० मी. व २४.०० मी. रुद रस्त्याखालील थेंव विचारात घेऊन तसेच २५३.९९  
चौ.मी. अस्तित्वातील बांधकाम क्षेत्र वगळून १६६९.८४ चौ.मी. बांधकाम क्षेत्रास भूखंडाचा विकास करावयास मुंबई<sup>१</sup>  
प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी केलेल्या दिनांक  
नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुपांगाने छाननी करण्यात येईल.  
चौ.मी. अस्तित्वातील बांधकामासह, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इमारतीच्या व जागेच्या मालकी  
वाढे—भिंतीच्या बांधकामासह, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इमारतीच्या व जागेच्या मालकी  
हक्कासंदर्भात कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार रहाल या अटीवर हे संमतीपत्र देण्यात  
येत आहे.


इमारत — स्टिल्ट + पहिला मजला ते सातवा मजला (रहिवास)

सहाय्यक संचालक, नगररचना कृतिः  
कल्याण डॉ.विवली महानगरपालिका, कल्याण

- १) सदर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिल्याचे तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी मंजूरीपत्राचे नूतनीकरण मुदत संपन्याआधी करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करताना किंवा नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुपांगाने छाननी करण्यात येईल.
- २) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कायालयास लेखी कलाविण्यात यावे.
- ४) ही परवानगी आपल्या मालकीच्या कब्जातील जमीनीव्यतिरिक्त अन्य जमीनीवर बांधकाम अगर विकास करण्यास हक्क देत नाही.
- ५) इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशांप्रमाणे आणि घालून दिलेल्या अटीप्रमाणे करता येईल.
- ६) वाढेभिंत व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे, मंजूर नकाशाप्रमाणे वाढेभिंतीचे व जोत्याचे बांधकाम केल्यावाबतचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे, व ते या कायालयाकडून तपासून घेऊन “जोता पूर्णत्वाचा दाखल” घेण्यात यावा व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.
- ७) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द झाले असे समजण्यात येईल.
- ८) इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेपटी) जबाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद सांचेवर राहिल.
- ९) नकाशांत दाखविलेल्या गाळ्यांच्या संख्येमध्ये व नियोजनामध्ये पूर्वपरवानगीशिवाय बदल करू नये. तसे केल्याचे आढळून आल्यास सदरचे बांधकाम करू नये.
- १०) नागरी जमीन कपाल मर्यादा अधिनियम १९७६ मधील तरतुदी प्रमाणे जागा बाधित होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलेवर राहिल.
- ११) भूखंडाकडे जाण्या—येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे जाणाच्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
- १२) जागेत जूने भांडेकरु असल्यास त्याच्या योग्य ती व्यवस्था फरावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भांडेकरु यांच्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण मालकाने करणे आवश्यक राहिल.

- १३) सदर जागेत विहीर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.
- १४) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग, (क.डो.म.पा.)च्या परवानगीशिवाय वळवू अथवा वंद करू नये.
- १५) सदर प्रकरणी चुकीची व अपुर्ण माहिती दिली असल्यास सदर वांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- १६) वांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या वांधकाम खात्याची परवानगी येणे आवश्यक गर्हील व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल तर्सेच नियमाप्रमाणे साहित्य महापालिका सांगेल त्याठीकाणी स्वरुपाची वाहून टाकणे वंधनकारक राहील.
- १७) प्रस्तुत भूखंडास पिण्याचे पाणी महानगरपालिकेकडून उपलब्धतेनुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलवाहिनी क.डो.म.पा च्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार स्वरुपाची वांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रामुळे रद्द झाला असे समजण्यात यावे.
- १८) सदर जागेत बांधकाम करण्याबाबतचा पूर्वीचा परवाना अरेल तर तो या वांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रामुळे रद्द झाला असे समजण्यात यावे.
- १९) गटासाचे व पावसांच्या पाण्याचा निचरा होणेकरिता महानगरपालिकेच्या गटारास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधावीत तसेच बांधकामासाठी नव्याचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी संबंधितांनी स्वतः बांधकामासाठीच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- २०) नकाशात रस्तारूढीकरणाखाली दर्शविलेली जमीन तसेच अंतर्गत रस्ते, सार्वजनिक रस्त्याचा भाग समजण्यात येईल, तसेच भविष्यात रस्ता रुंदीकरणासाठी जागा लागल्यास ती क.डो.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावी लागेल.
- २१) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, यांची प्रस्तावित नकाशाप्रमाणे जागेवर आखणी ता.नि.भू.अ. यांचे मार्फत करून घ्यावी व त्यांचेकडील प्रमाणित मोजणी नकाशानी प्रत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिलेल्या तारखेपासून एक वर्षांनी आत सादर करावी.
- २२) भूखंडातील विकास योजना रस्ते क.डो.म.पा.च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे खडीकरण व गटार विकसित करून क.डो.म.पा.लिकेस विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २३) भूखंडातील आरक्षित भाग भरणी करून व वाडेभिंतीचे बांधकाम करून रितसर करारनामा व खरेदीखतासह क.डो.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २४) जलनिःसारण विभाग व मलनिःसारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डो.म.पा.यांचे कडील ना—हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करावा.
- २५) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण नियमित रक्कम शासनास जमा केलेल्याबतचा जबाबदारी आपली राहील.
- २६) नकाशात दाखविल्याप्रमाणे बांधकामाचा फक्त राहणेसाठी उपयोग करावा.
- २७) भूखंडाचा पोहोच रस्ता पक्क्या स्वरूपात तयार केल्याखेरीज वापर परवाना मिळणार नाही.
- २८) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरु करता येणार नाही. बांधकाम पूर्णतेच्या दाखल्यासाठी, वास्तूशिल्पकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नगुंव्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यात यावा.
- २९) जोल्या व सुर्क्या कचन्पासाठी स्वतंत्र कवरकूड्याची व्यवस्था करावी.
- ३०) प्रकरणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौरउर्जा उपकरणे व्यवस्थणे आवश्यक आहे.
- ३१) प्रकरणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंगवाबत माकार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाकडून निर्देश घेऊन त्याप्रमाणे अंमलवजावणी करणे आपणावर वंधनकारक राहील.
- ३२) पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाणी पुरवठा सुभारणा होईपर्यंत महानगरपालिकेची राहणार नाही.
- ३३) वरीलप्रमाणे सर्व ना—हरकत दाखल्यानुसार इमारतीचे नकाशात फेरवदल करणे आपणावर वंधनकारक राहील.
- ३४) प्रकरणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी महसूल विभागाकडून गोणखनिज स्वाभित्वधन रक्कम शासनास जमा केलेल्याबतचा ना हरकत दाखला सादर करणे आपणावर वंधनकारक राहील.
- ३५) प्रकरणी विषयांकित भूखंडाच्या मालकी हक्काबाबत भविष्यात कोणताही वाद / न्यायालयीन दावा निर्माण झाल्यास त्याचे नियमित करणेची संगूर्ण जबाबदारी आपली राहील, यावाबत आपण रुपये ५००/- च्या मुद्रांक पत्रावर हमीपत्र सादर केले आहे.
- ३६) प्रकरणी विषयांकित भूखंडाच्या पोहच रस्त्याबाबत भविष्यात कोणताही वाद / न्यायालयीन दावा निर्माण झाल्यास त्याचे नियमित करणेची संपूर्ण जबाबदारी आपली राहील, यावाबत आपण रुपये १००/- च्या मुद्रांक पत्रावर हमीपत्र सादर केले आहे.
- ३७) प्रकरणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी मा. जिल्हाभिकारी यांचेकडील सनद प्राप्त करून घेणे आपणावर वंधनकारक राहील.
- ३८) प्रकरणी जोता पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी १८.०० मी. व २४.०० मी. रुंद विकास योजना रस्त्याने वाधीत क्षेत्राची तावा पावती व महसूल दफ्तरी ७/१२ उतारा महापालिकेच्या नावे करणे आपणावर वंधनकारक राहील, तोपर्यंत सादर चटी क्षेत्राचे बांधकाम करू नये, याची नोंद घ्यावी.
- ३९) प्रकरणी सदरहू बांधकाम परवानगीने अस्तित्वातील बांधकाम नियमित होणार नाही, याची नोंद घ्यावी.

इशारा:- मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरवदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतूदी नुसार दखलपात्र गुन्ह्यास पात्र राहाल.

  
 राहाऱ्यक राचालक, नगररचना क्लिनिक  
 कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

- १) उप आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग, क.डो.म.पा.कल्याण.
- २) उपआयुक्त ('इ' गव्हर्नन्स) यांना महानगरपालिका संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेवाबत
- ३) करनिशार्यक व संकलक क.डो.म.पा.कल्याण.
- ४) विद्युत विभाग, क.डो.म.पा.कल्याण.
- ५) पर्याणपूरवठा विभाग, क.डो.म.पा.कल्याण.
- ६) प्रभाग क्षेत्र अधिकारी ९(आय) प्रभाग क्षेत्र.